

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयातील “कक्ष अधिकारी/विशेष अधीक्षक” या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत श्रीमती आरती प्रविण पाटील, कक्ष अधिकारी

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन आदेश क्र.कअनि-११२४/प्र.क्र.५२/प्रशा-२ (१४ब)

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- ०५ सप्टेंबर, २०२४

शासन आदेश

श्रीमती आरती प्रविण पाटील, कक्ष अधिकारी, वित्त विभाग यांची पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयातील “कक्ष अधिकारी / विशेष अधीक्षक” या पदावर प्रथमतः ०३ वर्षांच्या कालावधीसाठी खालील नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे :-

- अ) श्रीमती पाटील, कक्ष अधिकारी ज्या तारखेला प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होतील त्या तारखेपासून प्रतिनियुक्तीच्या सेवेचा प्रारंभ होईल, त्यानंतर ३ वर्षांनी प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार संपूर्ण करून त्या त्यांच्या मूळ विभागात ज्या तारखेला रुजू होतील त्या तारखेला त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी समाप्त होईल.
- ब) जर त्यांची सेवा लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने शासनाला आवश्यक वाटली तर प्रतिनियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांना परत बोलावून घेण्याचा अधिकार शासन/सक्षम प्राधिकार्यास राहिल.
- क) जर त्यांची सेवा स्वीयेतर नियुक्त्याला आवश्यक वाटली नाही तर त्यांना मूळ विभागाकडे परत पाठविण्याची मुभा स्वीयेतर नियुक्त्याला राहिल. मात्र याप्रमाणे परत पाठविण्यापूर्वी स्वीयेतर नियुक्त्याने शासनाला/सक्षम प्राधिकार्याला तीन महिन्यांची नोटीस दिली पाहिजे.
- ड) श्रीमती पाटील यांनी मूळ विभागाकडे परत जाण्याचा आपला उद्देश आहे अशी कमीत कमी तीन महिन्यांची लेखी नोटीस शासनाला/सक्षम प्राधिकार्याला दिल्यानंतर त्यांना मूळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहिल.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा.....इ.) नियम १९८१ मधील नियम ४० (परिशिष्ट दोन व तीन) मधील तरतुदी विचारात घेऊन वित्त विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने श्रीमती पाटील यांच्या प्रतिनियुक्तीबाबतच्या अटी व शर्ती ठरवाव्यात.

३. श्रीमती आरती प्रविण पाटील, कक्ष अधिकारी यांच्या इतर सर्व प्रशासकीय बाबी वित्त विभागामार्फत हाताळण्यात येतील.
४. श्रीमती आरती प्रविण पाटील, कक्ष अधिकारी यांना प्रतिनियुक्तीवरील नियुक्ती स्वीकारण्यासाठी वित्त विभागाने कार्यमुक्त करावे.
५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०९०५१२१५०२९००७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ग. स. परब)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

श्रीमती आरती प्रविण पाटील, कक्ष अधिकारी, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
(प्रशासकीय विभागामार्फत)

प्रत:-

- १) अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, वित्त विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) सह/उप सचिव (आस्थापना), वित्त विभाग व उपसचिव (पापु-२३), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, यांना विनंती करण्यात येते की, श्रीमती आरती प्रविण पाटील, कक्ष अधिकारी यांच्या प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्ती नमूद केलेल्या आदेशाची एक प्रत या कार्यासनाकडे पाठविण्यात यावी.
- ४) अवर सचिव (कार्या-पापु-२३), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) मुख्य प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बेलापूर, नवी मुंबई
- ६) निवड नस्ती/प्रशा-२ (१४ब)